

सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक ०४ याची जबाबी

मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की : —

माझे नाव : संजय केरबा उगले,

वय : ५० वर्षे, व्यवसाय : कृषी सेवा केंद्र,

राहणार : घोगरगांव, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर.

शपथेवर सरतपास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री.जी.ए.भोसले :

माझे अक्षय कृषी सेवा केंद्र हे खते, बिबीयाने व औषधे यांचे दुकान असून ते मागील २० वर्षांपासून घोगरगांव येथे सुरू आहे. मी त्याकरिता कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांचेकडून माल खरेदी करतो. त्याकरिता मी लेखी करार केला होता. कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांचे कार्यालय मार्केटयार्ड येथे आहे. मालाची ऑर्डर मी फोनव्दारे देत होतो व माल कार्यालयात आल्याबाबत ते मला फोन करून सुचना देत होते. मला त्या कार्यालयातील होले व राजुरकर हे फोनव्दारे माहिती देत होते. मला माल दिल्याचे १० ते १५ दिवसांनंतर मी त्याची रक्कम अदा करत होतो. सदर रक्कम रोखीने अदा करत नसून ती धनादेशाव्दारे देत होतो. मला वारंवार अहमदनगर येथे येवून मालाचे पैसे अदा करणे शक्य नव्हते म्हणून मी माझे सहीचे कोरे धनादेश कृषी विकास महामंडळ, अहमदनगर येथील लिपीक कुलट यांचेकडे ठेवून देत होतो. माल घेवून गेल्यानंतर मला कृषी विकास महामंडळ, अहमदनगर येथून फोनव्दारे पैशांची व्यवस्था खात्यात करा आम्ही तुमचा धनादेश वटवण्यासाठी बँकेत टाकत आहोत असे सुचना देत होते. त्याप्रमाणे मी माझे खात्यात पैशांची व्यवस्था करून ठेवत होतो व त्यानंतर माझे धनादेश वटून जात होते.

२. सन २०१७ साली मला होले यांचा कृषी विकास महामंडळ, अहमदनगर येथून फोन आला. त्यांनी मला माझे खात्यावर येणेबाकी रक्कम दिसत असल्याचे सांगितले. मी त्यांना खरेदी केलेल्या सर्व मालाची रक्कम अदा केलेली आहे हे सांगितले. त्यांनी मला तरीही तुमच्यावर येणे बाकी दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर मी माझे पंजाब नॅशनल बँक, शाखा

घोगरगांव येथील माझे अक्षय कृषी सेवा केंद्र या खात्याचे असलेल्या सी.सी. अकाउंटचा बँक खातेउतारा घेतला. सदर खातेउता—यात मला माझा एक धनादेश दिनेश रामदास कुलट याचे नावे रक्कम रू.१,००,०००/— चा पास झाला असल्याचे दिसले. मला माझा आणखी धनादेश रक्कम रू. १,६०,०००/— व दुसरा रक्कम रू.८१,०००/— हा गुरुदत्त अँग्रो या नावाने पास झाला असल्याचे दिसले. सदर गुरुदत्त अँग्रो ही रामदास कुलट यांचा मुलगा गणेश व दिनेश यांचे मालकीची आहे. सदरचे तिन्ही धनादेश मी कुलट यांना कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांची येणेबाकीच्या फेडीपोटी दिलेले होते. माझा गुरुदत्त अँग्रोसोबत कोणताही व्यवहार नव्हता त्यामुळे मी त्यांना कोणतेही देणे लागत नव्हतो म्हणून मी रामदास कुलट यांना फोन करून सदर तिन्ही धनादेशांबाबत विचारणा केली. मला रामदास कुलट यांनी माझेनावे दि.०६ व ०७ रोजी महामंडळाच्या खात्यात डी.डी.ने पैसे भरले असल्याचे सांगितले. सदर डी.डी. मी काढलेले नव्हते. रामदास कुलट यांनी माझे अक्षय कृषी सेवा केंद्रमध्ये येवुन मला त्या डी.डी.चा क्रमांक माझे दररोजचे रोजमेळच्या वहिच्या शेवटच्या पानावर लिहून दिला होता. मी त्या डी.डी. नंबर लिहिलेल्या पानाची प्रत पोलीसांना माझेकडे केलेल्या चौकशी दरम्यान दिली होती. मी रोजमेळची मूळ प्रत आजरोजी सोबत आणलेली आहे. मी पंजाब नॅशनल बँकेचे माझे बँक खातेउता—याची बँकेकडून घेतलेली प्रमाणित प्रत कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांना दिली होती व आजरोजी त्याची छायांकित प्रत माझेसोबत आहे. मी ती अभिलेखावर दाखल करू शकतो.

३. मला आता दोषारोपपत्रासोबत दाखल फेरिस्त क्र.३५/१ सोबत दाखल करार दाखविला. सदर करार माझे व कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांचेमध्ये झालेला आहे. त्यावर माझी व कृषी विकास महामंडळ, अहमदनगर यांचे अधिका—यांची सही आहे. त्यातील मजकुर मला मान्य आहे. (आरोपीच्या वकीलांनी सदर दस्तास निशाणी देण्यास हरकत उपस्थित केली व युक्तीवाद केला की, मूळ प्रत तपासणीकामी अभिलेखावर आणलेली

नाही त्यामुळे फिर्यादीकडून प्रमाणित केलेली प्रत ही अभिलेखावर दाखल असलेल्या छायांकित प्रतीसारखीच आहे हे ठरविता येत नाही. साक्षीदार क.२ श्रीमती दाणी यांनी त्यांचे पुराव्यादरम्यान सदर दस्ताची मुळप्रत तपासणीकामी सोबत आणलेली होती व मुळ प्रतीवरून अभिलेखावरील प्रमाणित प्रत दिली असल्याचे त्यांनी पुराव्यादरम्यान सांगितले होते. त्यामुळे प्रस्तुत प्रत प्रमाणित असली तरी ती पुराव्यात वाचने योग्य होईल. त्यामुळे आरोपींनी घेतलेली हरकत फेटाळण्यात येवून दस्तास निशाणी देण्यात येते.) सदर दस्तास नि.क. ११८ देण्यात येते.

सरतपास पुर्ण.

शपथेवर उलटतपास आरोपी क.१ तर्फे त्यांचे वकील श्री.मोरे :

४. हे म्हणणे खरे आहे की, घोगरगांव ते अहमदनगरचे अंतर ३५ ते ४० किमोमीटर आहे. सध्या माझेकडे मोटारसायकल आहे. साक्षीदार सांगतो की, तथाकथीत कालावधीमध्ये माझेकडे वाहन नव्हते. मी व्यवसाय करत असल्याने आयकर भरावा लागतो. मी व्यवसाय सुरू केल्यापासुन मला आयकर भरावा लागतो. मी वेळोवेळी आयकर भरलेला आहे. मी आयकर भरताना व्यवसायाचे कागदपत्र तसेच बँकेचे खातेउतारे काढुन सी.ए.कडे देत असतो. हे म्हणणे खरे आहे की, बँकेचा खातेउतारा काढल्यावर पैसे आले— गेल्याची संपुर्ण माहिती मिळते. मी दुकान सुरू केल्यापासुन अहमदनगर येथुन माल खरेदी करतो. हे म्हणणे खरे आहे की, मी महाराष्ट्र सन अॅग्री, पोतिया यांचेकडुन माल खरेदी घेतलेला आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी गुरुदत्त अॅग्री यांचकडुन माल खरेदी घेतलेला आहे. गुरुदत्त अॅग्री हे कृषी संदर्भातील बिबीयाने व औषधे तसेच खते खरेदी विक्रीचे काम करतात. मला व्यवसाय करत असल्याने बँकेत कसे व्यवहार होतात याची संपूर्ण माहिती आहे. हे म्हणणे खरे आहे की, कोणताही धनादेश हा संपूर्ण भरून समोरच्या व्यक्तीला दिला जातो.

५. हे म्हणणे खरे आहे की, कृषी विकास महामंडळ, अहमदनगर ही

शासकीय काम करणारी संस्था आहे. हे म्हणणे खरे आहे की, मी जेव्हा माझे दुकानातून शेतकऱ्याला माल उधारीवर देतो तेव्हा त्यावर व्यावसायिक नियमाप्रमाणे व्याज आकारणी केली जाईल असे नमूद करतो. महामंडळाने मला दिलेल्या कोणत्याही बिलावरती माल उधारीवर दिल्याने त्यावर व्यावसायिक पध्दतीने व्याज आकारणी केली जाईल असे नमूद नाही. साक्षीदार पुन्हा स्वतःहून सांगतो की, जे व्यापारी व्यावसायिक व्याज दर आकारणी करतात त्यांचे बिलांवर तशी टीप लिहिलेली असते. हे म्हणणे खरे नाही की, जे व्यावसायिक व्याजदर आकारणी करतात त्यांचेच बिलावर माल उधारीवर देताना तशी टीप असते असे मी खोटे सांगत आहे.

६. मला सांगता येणार नाही की, कराराचा कालावधी संपल्यानंतर नुतणीकरणाचा करार करावा लागतो किंवा कसे. मला करार पाहिल्याखेरीज त्याचा कालावधी अगर तो कोणत्या ताखेचा आहे ते मला सांगता येणार नाही. मला सांगता येणार नाही की, तो करार सन २००९ साली केला असून तो पाच वर्षांकरिताचा होता. मला महामंडळाने करून दिलेल्या करारावर कोणत्या अधिकाऱ्याची सही होती त्याचे नाव सांगता येणार नाही. मला आजरोजी त्या करारातील मजकूर काय आहे हे वाचल्याखेरीज सांगता येणार नाही. हे म्हणणे खरे आहे की, मी केलेल्या करारानुसार उधारीवर माल घेताना मला बँक गॅरंटी द्यावी लागते. हे म्हणणे खरे नाही की, मी करारानुसार बँक गॅरंटी फिर्यादी संस्थेला दिलेली नव्हती. मी पोलीसांना जबाब देताना बँक गॅरंटीबाबतचा कोणताही पुरावा दिला नव्हता. हे म्हणणे खरे नाही की, मी महामंडळाला बँक गॅरंटी दिली असे खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे आहे की, कराराशिवाय फिर्यादी महामंडळ व्यवहार करत नाही. मी सन २०१४ नंतर महामंडळासोबत करार केला असल्याबाबतचा कोणताही पुरावा पोलीसांना दिलेला नाही अगर अभिलेखावर दाखल केलेला नाही. हे म्हणणे खरे नाही की, सन २०१४ नंतर माझा महामंडळासोबत कोणताही व्यवहार झालेला नाही. हे म्हणणे खरे नाही की, माझा महामंडळासोबत सन २०१४ नंतरचा जो कोणताही व्यवहार आहे तो बेकायदेशीर आहे.

७. हे म्हणणे खरे नाही की, रामदास कुलट यांनी माझे दुकानात येवून मला कोणतेही डी.डी. क्रमांक लिहून दिले नव्हते. हे म्हणणे खरे नाही की, मी गुरुदत्त अँग्रेकडून माल खरेदी घेतलेला आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी खरेदी घेतलेल्या मालापोटी गुरुदत्त अँग्रे यांना सरतपासातील नमूद तीन धनादेश दिले होते. माझे धनादेश माझे परवानगीशिवाय दुस—या खात्यात वटविले म्हणून मी माझी वैयक्तिक अगर इतर कोणतीही तक्रार पोलीस अगर न्यायालयात दिली नाही. मी रामदास कुलट यांना अगर गुरुदत्त अँग्रे यांना त्याबाबत कोणतीही नोटीसही दिलेली नाही. हे म्हणणे खरे आहे की, मला फिर्यादी महामंडळाकडून पैसे येणे बाकी असण्याबाबतचे पत्र आलेले आहे. हे म्हणणे खरे नाही की, अशी नोटीस आली म्हणून मी महामंडळाकरिता धनादेश रामदास कुलट यांना दिले होते असे खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, महामंडळाकरिता दिलेले धनादेश कुलट यांनी परस्पर वटवून घेतले असे मी खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी महामंडळाचे येणे रक्कम अदा करण्याकरिता कोणतेही कोरे सहीचे धनादेश रामदास कुलट यांना दिले नव्हते. हे म्हणणे खरे नाही की, पैसे जमा केल्याबद्दलची पावती महामंडळ मला देत होती. मला फिर्यादी महामंडळाचे कर्मचा—यांनी पैसे जमा केल्याची पावती दिली नाही म्हणून मी त्यांचे वरीष्ठांकडे तक्रार केलेली नाही.

८. मी बँकेत पैसे भरताना काउंटर स्लीप घेत असतो. मी दुकानातून माल खरेदी घेणा—याला त्याचे बील दिलेल्या रकमेच्या नोंदीसह देत असतो. मी धनादेशाने पैसे मिळाले तर धनादेशाचा नंबर बिलावर लिहित नसतो. मी धनादेशाने पैसे मिळाले असतील तर बिलावर रोखीने नोंद करतो. जर का बँकेने मी ज्याचे नावे धनादेश दिला त्याचे व्यतिरिक्त दुस—याच्या नावे पैसे अदा झाले तर त्याची तक्रार बँकेत जावून करतो. मी सरतपासात नमूद तीन धनादेशांची कोणतीही तक्रार बँकेकडे केली नाही. हे म्हणणे खरे नाही की, ते व्यवहार मला मान्य होते म्हणून मी त्याची तक्रार कोठेही केलेली नाही. हे

म्हणणे खरे नाही की, कृषी विकास महामंडळ, अहमदनगर हे मला उधारीवर माल विक्री करत होते असे मी खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मला त्यांचे कार्यालयातून पैशांची व्यवस्था करण्याबाबत फोन आल्यानंतर मी खात्यात रक्कम धनादेश वटण्यासाठी ठेवत होतो असे मी खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी पोलीस जबाब नोंदवेपर्यंत माझे तीन धनादेश रामदास कुलट यांनी गुरुदत्त अँग्रोच्या नावाने वटविल्याबाबत कोणालाही सांगितले नव्हते. हे म्हणणे खरे नाही की, त्या धनादेशाच्या व्यवहाराबाबत कोणतीही तक्रार नव्हती म्हणून मी कोठेही लेखी तक्रार केलेली नाही. मी त्या तक्रारीची प्रत पोलीसांना चौकशीकामी दिली होती. मला महामंडळाने नोटीस पाठवून रु.३,४१,०००/- रूपयांची येणे बाकी रक्कम असल्याचे कळविलेले आहे. मला महामंडळाने सदर रक्कम भरली नाही तर कायदेशीर कार्यवाही करू असेही कळविलेले आहे. हे म्हणणे खरे नाही की, ती रक्कम भरावयाची नसल्याने मी कुलट यांचेवर खोटे आरोपी करत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी सरतपासात सांगितलेला संपूर्ण मजकूर खोटा आहे.

उलटतपास पुर्ण.

आरोपी क.२ व ३ तर्फे त्यांचे वकील श्री.गुंदेचा यांनी
उलटतपास नाकारला.

करिता फेरतपास काही नाही.

माझे समक्ष जबाब श्रवणोत्तर स्वीकृत,

दि.२२/१०/२०२४.

(माया अ. देशमुख)
अति. मुख्य न्यायदंडाधिकारी,
न्यायालय क.०६, अहमदनगर